



## वसई-विरार शहर महानगरपालिका आरोग्य विभाग

दि.२९/०७/२०२२

### प्रेसनोट

दि.१२ ऑगस्ट, २०२१ रोजीचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन, मंत्रालय यांच्या नियम व अधिसूचनेनुसार एकल वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्मिकोल अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी असून कठोर अंमलबजावणी शहरांतून सुरु करण्यात आली आहे. तसेच राज्य शासन, पर्यावरण विभागाच्या दि.२६ एप्रिल, २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार उपरोक्त बाबत टास्क फोर्सची स्थापना करणे आणि अंमलबजावणी करणे याबाबत महानगरपालिकेस निर्देश दिले आहेत. त्यामुळे एकल वापर होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या, भांडी व थर्मिकोल अविघटनशील वस्तू वापर करताना आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी दि.२९ जुलै, २०२२ रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील मा.महासभा सभागृहात “एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक बंदी” या विषयावर ‘कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप-प्रादेशिक अधिकारी श्री.सतीश पडवळ यांनी महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक बंदी बाबत महानगरपालिकेने करावयाच्या कारवाई बाबत मार्गदर्शन केले. कारवाई करताना महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना येणाऱ्या अडचणींवर व त्यासंबंधी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच प्लास्टिक ला पर्यायी वस्तू असलेल्या कापडी पिशव्या, कागदी पिशव्या, प्लेट्स, ग्लास इ. वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

सदर कार्यशाळेस मा.अति.आयुक्त श्री.आशिष पाटील, मा.अति.आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, मा.मुख्य लेखा परीक्षक श्री.सुरेश बनसोडे, मा.मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.अरुण कोल्हे, सर्व उप-आयुक्त, सर्व सहा.आयुक्त, सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सर्व कनिष्ठ आरोग्य निरीक्षक, सर्व विभाग प्रमुख व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य विभाग  
वसई विरार शहर महानगरपालिका